

Date: September 5, 2024

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

BSE Scrip Code: 543451

To,

National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza.

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

**NSE Scrip Symbol: AGSTRA** 

Ref:

<u>Disclosure under Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure</u>

Requirements) Regulations, 2015

Sub:

**Newspaper publication** 

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed, the newspaper advertisements, inter alia, confirming dispatch of notice of the 21<sup>st</sup> Annual General Meeting along with Annual Report for FY 2023-24 as published in Newspapers viz. - Free Press Journal (English-National Daily) and Navshakti (Marathi Regional Daily) on September 5, 2024.

The above announcement is also being made available on the website of the Company <a href="https://www.agsindia.com">www.agsindia.com</a>

Request you to kindly take the same on record.

Thanking You,

For AGS Transact Technologies Limited

Sneha Kadam

Company Secretary & Compliance Officer

(Mem No: ACS31215)

Place: Mumbai

Enclosure: Copy of newspaper publications







AGS Transact Technologies Ltd.

www.agsindia.com

REGISTERED OFFICE

601-602, Trade World, B-Wing, Kamala Mill Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013.

Phone: +91-22-6781 2000 Fax: +91-22-2493 5384 CIN-L72200MH2002PLC138213 CORPORATE OFFICE

1401-A & 1402, 14<sup>th</sup> Floor, Tower-3, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi (W), Mumbai-400 013.

Phone: +91-22-7181 8181



No. 38 & 39, Whites Road, Royapettah, Chennai - 600 014 Email id: ubin0817309@unionbankofindia.bank **Stressed Assets Management Branch** 

DEMAND NOTICE UNDER SEC.13 (2) SARFAESI Act 2002

Borrower and Mortgager: M/s HK Toll Road Private Limited Rep by its Managing Director Reliance Centre, 19, Walchand, Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 40000 Dear Sir.

Sub: Notice under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002-In connection with the Credit Facilities enjoyed by M/s HK Toll Road Private Limited with Large Corporate Branch (A/c now transferred to SAM Branch). We inform you that Loan Account of M/s HK Toll Road Private Limited, with Large Corporate Branch (A/c now transferred to SAM Branch, Chennai has been classified as NPA on 30.04.2024 pursuant to

your default in making repayment of dues/interest. As on 30-06-2024 a sum of Rs. 40,66,34,897.00 is outstanding in the loan accounts as shown below.

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding it the loan account and not discharged the liabilities. IN RUPEES

	SI.No.	AC NUMBER	SCHEME	LIMIT	OUTSTANDING	OUTSTANDING	
	1.	560821000182809	TERM LOAN	42,73,00,000.00	37,91,24,726.00	40,66,34,897.00	
To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the Banks,							

Immovable property described herein below:

DESCRIPTION OF SECURED ASSETS: All that piece and parcel of land comprising of Flat No A/01, Ground Floor 'A'wing Sai Shanthi Building No 2, Built up area of 410 sq ft and carpet area of 255 sq ft, bearing Plot No 2 Survey No 30/1(pt) and 32/2 near Keshav Nagar Besides Laxman Nagar, Katkarpada Road Boisar West Dist Palghar Thane 401501 belonging to M/s HK Toll Road Private Limited bounded on the NORTH: Sheetal Apartment EAST BY: Laxman Complex SOUTH: Ramania Park WEST BY: Public Road Boundaries Of the Flat On The North By: 'B' Wing East By: Open Space South By: Flat No A/02 West By: By Passage Open Space South By: Flat No A/02 West By: By Passage. We do hereby call upon you in terms of section 13(2) of the Securitization and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 to pay a sum of Rs.40,66,34,897.00 as on 30.06.2024 together with further interest and charges as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favor of the bank by exercising any or all of the rights given under the said Act. rights given under the said Act

You are requested to note that as per Section 13(13) of the Act, on receipt of this notice you are restrained/prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please note that as per Section 13(8) of the said Act, you may redeem the secured assets by remitting the amount demanded above together with all costs, charges and expenses incurred us at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tenders from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the

Authorised Officer, Union Bank of India

## **Authorised Officer**

Attached: The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai Regd. Office: 446, Jagannath Shankar Seth Road, Chirabazar Mumbai - 400002. Phone No:- 022-2205 4643/22054671/9082518489 E-mail:- sahyadriho@rediffmail.com

### **Auction Notice for Sale of Immovable Property** (Proclamation of Sale)

(Under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest

Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule. 2002.) Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai, Secured creditor, will be sold on "as is, where is and what is basis" on 07th October, 2024 for recovery of Bank dues as per below mentioned details:

Name of the Borrower, Guarantors and Branch	Details of Immovable Property for Sale
Borrower: M/s. Keval Trading (Prop – Kevalraj K Salian)	Gala No.108, Yogi Industrial Premises
Office Address: 108, Yogi Industrial Premises co-op. Society Ltd.,	Co-Op. Society Ltd., Ram Mandir Road,
Ram Mandir Road, Goregaon (w), Mumbai 400 058.	Goregaon (w), Mumbai 400 058 Owned by
Res. Address: 5/58, Deep co-op. Housing Society, J.P.Road, D.N.	Mr. Kirtiraj Keshav Salian
Nagar, Andheri (W), Mumbai – 400 058.	(Built-up Area: 849 Sq. Ft. or 577 Sq. Ft.
Co-Borrower: Mr. Kirtiraj Keshav Salian	Carpet)
Address: 5/70, Deep co-op. Housing Society, J.P.Road, D.N.	
Nagar, Andheri (W), Mumbai – 400 058.	
Guarantor 1): Smt. Priyanka Kirtiraj Salian	
Address: 5/70, Deep co-op. Housing Society, J.P.Road, D.N.	
Nagar, Andheri (W), Mumbai – 400 058.	

Guarantor 2): Smt. Kiran D Kanchan

Address: 5/70, Deep co-op. Housing Society, J.P.Road, D.N. Nagar, Andheri (W), Mumbai – 400 058.

Outstanding As On 31.08.2024 Rs.4,81,94,349/- plus unapplied interest thereon & other charges. Reserve Price: Rs. 1,67,12,000/-Earnest Money Deposit (EMD): Rs.16,71,200/-

Terms & Conditions of Auction Sale/Bidding

This is a Statutory Notice of Sale of Property by auction issued to the Borrower, Co-borrower & The Property should be sale out "as is, where is and what is basis" and not to be sold below the reserve

price as mentioned above. The Tender Forms covering Terms & conditions of sale will be available from 05/09/2024 to 04/10/2024 at

Head Office The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai, 446, Jagannath Shankar Seth Road, Chirabazar, Mumbai – 400002 & All Branches Office between 10.30 am to 05.00 pm, Cost of Tender form is Rs. 1.000/ (+18% G.S.T)

Tender form duly filled in and sealed along with self addressed envelopes, should be submitted along with Pay Order/ Demand Draft/RTGS in favour of "The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai" as EMD at Head Office, The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai, 446, Jagannath Shankar Seth Road, Chirabazar, Mumbai – 400002 on or before 04/10/2024 upto 05.00 pm (Excluding Sundays & Bank Holidays). Applicant should mention on the envelop (Containing Tender Form), the name of property for

which he is sending the tender as "M/s. Keval Trading Auction".

The property can be inspected on date 25/09/2024 & 26/09/2024 between 02.00 pm to 05.00 pm. Sealed tenders received will be opened on 07/10/2024 at 03.00 pm at Head Office, The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai, 446, Jagannath Shankar Seth Road, Chirabazar, Mumbai – 400002. The OPEN Auction bidding will be taken place at the same time. Offerors may remain present and higher  $biding\ will\ be\ accepted\ at\ the\ time\ of\ closure\ of\ bidding\ process.\ However,\ if\ the\ opening\ of\ tender\ could$ not be carried out due to some unavoidable reasons, the next date of bidding will be fixed & intimated the same to tender filler.

Highest Tender/ Bidder shall pay up to 25% (Including Earnest Money Deposit) amount immediately i.e., on 07/10/2024 and balance 75% amount should be paid within 15 days. If the accepted highest bidder fail to pay the balance i.e. 75% amount within the reasonable time allowed, then the amount deposited with

Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194 – 1A of Income Tax Act, 1961 and TDS is to be made by the successful hidder only at the time of deposit of remaining 75% of the bid amount (Ignore if not applicable).

All expenses relating to stamp duty and registration of sale as well as Government Tax, Insurance, Society's Maintenance & Other Taxes if any to be borne by the successful bidder.

The Authorized Officer reserves the all rights to accept or reject Tender/ Offer at any stage.

The sale will be done by the undersigned through the e-auction platform:www.auctionfocus.in

Assets

Regulation, 2016(excluding NRRA as per Regulation 37A of IBBI

Assets

Entire assets i.e. Land & Building inclusive of the shed located at Gut

Land & Building (excluding shed) located at Gut No- 59,60/1, 61/1,

708,708 & 710, village-Biloshi&Vasuri Khurd, Tal. -Wada, District- Palghar

Shed at Gut No- 59,60/1, 61/1, 708,708 & 710, village-

Biloshi&Vasuri Khurd, Tal. -Wada, District- Palghar

No- 59,60/1, 61/1, 708,708 & 710, village-Biloshi&Vasuri Khurd, Tal.

Liquidation Process) Regulations, 2016, PUEF Transactions)

Sale of Corporate Debtor as a going concern as per Regulation 32(e) read with Regulation 32A of IBBI (Liquidation Process)

IS AS IS WHAT IS WHATEVER THERE IS AND NO RECOURSE BASIS".

Date - 05/09/2024 Place- Mumbai

Options

Options

(Rajendra Jagannatha Mangrure) Authorized Officer The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai

VINDHYAVASINI STEEL CORPORATION PRIVATE LIMITED (In Liquidation)

**E-AUCTION- SALE OF ASSETS UNDER IBC,2016** 

Date and Time of Auction: 30th September 2024 (Monday) from 12:00 PM to 03:00 PM

E-Auction of Vindhyavasini Steel Corporation Private Limited (In Liquidation) as Sale as Going Concern or Assets on Standalone Basis forming part o

iquidation Estate under section 35(f) of IBC 2016 read with Regulation 32(a) &32(e) of liquidation Regulation. E-Auction will be conducted on "AS IS WHERE

Option A: Sale of Corporate Debtor as Going Concern

(Under Regulation 32(e) read with Regulation 32A of THE IBBI (LIQUIDATION PROCESS) REGULATIONS. 2016)

Date and Time of Auction:30thSeptember 2024 from 12:00 P.M. to 01:00 P.M.

Sale an asset of a Corporate Debtor on a standalone basis (Under Regulation 32(a) of THE IBBI (LIQUIDATION PROCESS) REGULATIONS, 2016)

(The auction for Option A shall take place first and if auction remains successful for Option A, auction process

for option B shall stand cancelled automatically without any further notice

Date and Time of Auction: 30th September 2024 from 01:00 P.M. to 02:00 P.M

(The auction for Option A or Option B shall take place first and if auction remains successful for Option A or Option B,

auction process for Option C & D shall stand cancelled automatically without any further notice)

Date and Time of Auction: 30th September from 02:00 P.M. to 03:00 P.M.

lote-Interested Applicants may submit their EOI for the sale of Assets of the Company along with the prescribed EMD fee as per the terms of the invitation. For eligibility an

Reserve Price

Reserve Price

Rs.12,15,00,000

Reserve Price

Rs.9,02,34,000

Rs.3,06,18,000

# PUBLIC NOTICE Ms. Anna Leena D'souza and Mrs. Sheila Carmel D'souza are the members of Jaynagar

G Co-operative Housing Society Limited having address at, Jankalvan Nagar, Malad (W), Mumbai-400095 holding Flat G-156 has reported to the Society that the Original Share Certificate bearing No. 02 for 5 (five) shares bearing Nos from 06 to 10 has been lost misplaced and application has been made to the society for duplicate Share Certificate. The Society hereby invites claims/objection from claimant/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his /her/their for claim/objection of issuance of duplicate share certificate to the Secretary o Jaynagar G CHS Ltd, and, if no claims objection are received within the period escribed above, the society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claim/objection if any received by the Society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the Society. For and on behalf of Jaynagar G CHS Ltd.

Sd/-Place: Mumbai Secretary Date: 05-09-2024 Mob No. 8108176973

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that ou client intends to acquire, by way of absolute sale from Wellsun Texchem Private Limited (WTPL) all its right, title and interest in Non Agricultural plots of land (for bonafide Industrial Use) bearing Gat No. 277/1 Adm. 3900 Sq. Meters (1st Plot), portion of Gat No. 276/1 Adm. 2000 Sq. Meters out of 0-51-00 (H.A. Sq.m.) (2nd Plot), portion of Gat No. 469/1 adm. 2000 Sq. Meters out of 1-36-90 (H.A. Sq.m) (3rd Plot), aggregating to an area adm. 7900 Sq. Meters, Village Usar, Taluka Wada, District Palghar, hereinafter collectively referred to as the **"said Properties"**, and more particularly described in the Schedule hereunder written.

All persons or entity claiming or having any share, right, title, estate, interest, claim or demand whatsoever to or in respect to the said Properties or any part thereof whether by way of sale, transfer assignment, exchange, mortgage charge, encumbrance, lien enancy, sub-tenancy, lease, sublease, license, inheritance, gift, maintenance, bequest, easement, trust, covenant, possession or otherwise of any nature whatsoever, are required to give notice of the same in writing along with relevant documentary proof in that regard to us at our office at the below mentioned address within 14 days from the date of this notice after which period, our clients will complete the proposed transaction of Sale without any recourse or reference to any such right or claim and such right or claim, if any, shall be disregarded and shall be considered to have been waived, forfeited and/or relinquished and shall no longer be binding on ou

All that piece and parcel of Non-agricultural plot of land bearing Gat No. 277/1 admeasuring 0-39-0 (H.A.Sq.m) situated at Village Usar, Taluka Wada, District Palghar acquired by WTPL from Mr. Bhaskar Sitaram Dubele, Mr. Vilas Sitaram Dubele, Mr. Ananta Sitaram Dubele Mrs. Renuka Gopal alias Gopinath Bhoir, Mrs. Vishakha Vilas Patil for

land forming part of Gat No. 469/1 total area thereof adm. 01-36-90 (H.A.Sq.m.) situated at Village Karuna Sadashiv Sonavane for nduetrial Hea

(3rd Plot) (H. A. Sq.m.) out of a total area for bonafide Industrial Use.

Dated this 5th day of Septembe

Behramji Mansion, 4th Floor, Opp.

Kashmir Emporium, Sir P. M. Road, Fort, Mumbai-400001.

Incremental Bid Amount

Incremental Bid Amount

Incremental Bid Amount

Incremental Bid Amount

Rs.1,00,000

Rs.50.000

Rs.1.00.000

# **EMMESSAR BIOTECH & NUTRITION LTD.**

CIN NO: L24110MH1992PLC065942 REGD OFFICE: Plot No. T-3/2, MIDC Area, Taloja - 410208. Dist. Raigad, Maharashtra, Website: https://www.ebnl.org/# Email: investors@ebnl.org Tel: (91-22) 35661373 / 35664530 **Sebnl** 

Notice is hereby given that: l. The 32nd Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, Septembe 27, 2024 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") facility to

transact the business as set out in the Notice of the Meeting dated August 14, 2024.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 02/2021, 21/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 25, 2023, respectively ("MCA Circulars") (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13. 2022, Circular No. SEBI/HO/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 ("SEBI circulars") permitted the holding of In compliance with MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of the AGM and Annua Report for F.Y. 2023-24 have been sent only through electronic mode and to only those members whose e-mai IDs are registered with the Registrar and Share Transfer Agent/Depository Participant. Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfel Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address.

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following instructions to be followed:

Kindly log in to the website of our RTA. Link Intime India Private Ltd.(LIPL), www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents and

In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participan ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

Members holding shares in physical mode who have not registered their e-mail addresses with the Company/Link Intime India Private Limited/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to Link Intime India Private Limited by providing Folio No., Name of the Shareholder, email 10 and mobile number at (UNIT: EMMESSAR BIOTECH & NUTRITION LTD.), C101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Tel: 022-49186000 or by sending a scanned copy of the signed request letter on e-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in.

The sending of the Notice of the AGM and Annual Report through electronic mode has been completed or September 04 2024

Members holding shares either in physical form or demat form, as on the cut-off date (September 20, 2024) may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of Link Intime India Private Ltd. (LIPL). Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

All the Members are informed that:

a. The business as set forth in the Notice of the AGM is to be transacted through voting by electronic means only; b. The remote e-voting shall commence on September 24, 2024 (09:00 a.m.);

c. The remote e-voting shall end on September 26, 2024 (05:00 p.m.);

d. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 20, 2024;e. Remote e-voting shall not be allowed beyond 05:00 p.m. IST on September 26, 2024;

Members may note that: 1. Remote e-voting module shall be disabled by LinkIntime Private Limited beyond 05:00 pm IST on September 26, 2024 and once the vote on resolution is cast by a Member, the member will not be allowed to change it subsequently; 2. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e-voting system at the AGM provided by Linkintime India Private Limited; 3. Members who have cast their vote through remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to vote again: 4. Only those members who's names are recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM through VC:

g. Any person who acquires shares of the Company and becomes member after the sending of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 20, 2024 may obtain login ID and password by sending requests at insta.vote@linkintime.co.in and enotices@linkintime.co.in. However, if a person already registered with LIPL then they may use their existing user ID and password for casting vote;

The Notice of the AGM is available on the Company's website i.e. https://www.ebnl.org/# as well as on the LIPL website https://instavote.linkintime.co.in/ and on stock exchange website i.e www.bseindia.com;

In case of queries / grievances relating to e-voting, members may refer to the frequently asked question (FAQs) for members and e-voting user manual at the help section of LIPL at the link provided below https://instavote.linkintime.co.in/Home/Help or contact on: - Tel: 022 - 4918 6000 or contact Ms. Lochar Chavan, Clients Relation, LIPL, C101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 at the designated email address insta.vote@linkintime.co.in or on telephone 022-49186000 Members may further note that the instructions for joining the Annual General Meeting are provided in the

Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

EMMESSAR BIOTECH & NUTRITION LTD.

Place: Mumbai Dated: 04th September, 2024 Srinivasa Raghavan Mathurakavi Ayyanga Managing Director

Vakrangee 🔑 VAKRANGEE LIMITED

"Vakrangee Corporate House" Plot No. 93, Road No. 16, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai – 400093 Maharashtra.Phone : +91 22 6776 5100 E-mail: info@vakrangee.in CIN: L65990MH1990PLC056669 NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING

NOTICE is hereby given that the Thirty fourth Annual General Meeting ("AGM") of the Members of Vakrangee Limited will be held on Friday, September 27, 2024 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in accordance with applicable provisions of Companies Act, 2013 (the Act) Circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time, to transact he businesses, as set out in the Notice of AGM dated August 30", 2024, which is being emailed to the shareholders, separately. ) In compliance with the Act, the Rules made thereunder and the above Circulars, electronic copies of the Notice

convening the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2023-24 has been mailed to the Members through electronic mode (e-mail) who have registered their e-mail ids with the Company / Depository Participant(s). The Electronic dispatch of Annual Report have been completed on September 04", 2024.

September 04", 2024.

3) The Company has also uploaded the AGM Notice and the Annual Report on its website <a href="www.vakrangee.in">www.vakrangee.in</a>, website of stock exchanges i.e., BSE Limited ("BSE") and The National Stock of India Limited ("NSE") at <a href="www.bseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="www.bseindia.com">www.nseindia.com</a> respectively and on the website of National Securities Depositories Limited (NSDL) <a href="www.bww.evoting.nsdl.com">www.bseindia.com</a> and <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>.

4) Members can attend and participate in AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

\*\*NETHICTORS FOR PERMOTE C. VOZING. AND E. VOZING. PURPING THE ACM.\*\*

purpose of reckoning the quorum under section 103 of the Compănies Ačt, 2013.

INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING THE AGM:

5) Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by remote e-voting and e-voting on resolutions proposed to be passed at AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, September 20, 2024 ("Cut-Off Date"), can cast their vote electronically through Electronic Voting System ("Remote E-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility on Remote E-voting/evoting. All the Members are hereby informed that the Ordinary/Special Business, as set out in Notice of the 34" AGM will be transacted through voting by electronic means only. Voting Rights shall be in proportion of the 34" AGM will be transacted through voting by electronic means only. Voting Rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on Cut-off date i.e. Friday, September 20, 2024.

5) The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating remote e-voting/e-voting services. The remote e-voting period shall commence at Tuesday, September 24, 2024 (9.00 a.m. IST) and ends on Thursday, September 26, 2024 (5.00 p.m. IST). The remote e- voting module shall be disabled for voting after 5:00 pm on Thursday, September 26, 2024. Once the vote on resolution is cast by the Member, the Member

cannot modify it subsequently.

Members attending the AGM through VC/OAVM who have not cast their votes by Remote E-voting shall be

7) Members attending the Adom through C-VOAWM who have not cast their votes by Remote E-voting shall be eligible to cast their votes through E-voting during AGM. Members who have voted through Remote E-voting shall be eligible to attend the AGM. However, they shall not be eligible to vote at the meeting.

8) Member who acquired shares after the sending of the Annual Report through electronic means and before Cutoff date may write to the NSDL on the email ID: <a href="evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> or to Ms. Rimpa Bag, Assistant Manager, (NSDL) National Securities Depositories Limited, 3<sup>rd</sup> Floor, Naman Chamber, Plot C-32,G-Block,BKC,Maharashtra-400051 or write an email to <a href="evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> or call toll free no. 022 - 4886 7000, for obtaining the credentials for remote E-voting.

9) The manner of voting remotely and during the AGM, for shareholders holding shares in dematerialize mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the

10) In case you have any queries or issues regarding ex-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>, under help section or write an email to evoting@nsdl.com or call toll free no. 022 - 4886 7000

1) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Rimpa Bag, Assistant Manager, (NSDL) National Securities Depositories Limited, 3° Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block, BKC, Maharashtra-400051 or send an email to evoting@nsdl.com or call toll free no. 022 - 4886 7000

physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM.

2) Notice is also given that pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 read with Rules framed thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of

3) Final Dividend, if approved by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses through postal facility as per the availability. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name, to Bigshare Services Private Limited ("Bigshare"), the Company's Registrar and Share Transfer Agent, at its website (at <a href="www.bigshareonline.com">www.bigshareonline.com</a>), in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form.

14) It is further informed that the dividend on equity shares, on declaration at the AGM, will be paid to the Members of the Company whose names appear in the Register of Members/List of Beneficial holders with the Depositories on Friday, September 20, 2024. 15) Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020

and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company Bigshare Services Pvt. Ltd. (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).

16) A Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax can submit a yearly declaration in Form No. 15G / 15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are

requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at the rate of 20% (twenty per cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules framed thereunder.

7) Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of

residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits.

18) Shareholders can send Form 15G / 15H and Form 10F, along with the requisite supporting documents to the registrar Bigshare (tds@bigshareonline.com). The Shareholders may also download these forms from

Bigshare's website and send physical copies of the duly filled forms/documents to Bigshare's Registered Office at Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai — 400093, Maharashtra. The aforesaid declarations and documents need to be submitted by the Shareholders on or before Thursday, September 19, 2024 by 11.59 p.m. (IST) to Bigshare. It may please be noted that Forms received after the said date and incomplete or incorrect forms shall not be considered and shall not be eligible for non-deduction or lower deduction of tax.

19) In case of any queries / difficulties in submission of these forms, Shareholders may write to Bigshare at

20) It may please be noted that no claim shall lie against the Company/Registrar for such taxes deducted.
21) The Company has appointed Mr. Mehul Raval, Practicing Company Secretary, (Membership No. ACS 18300, COP No. 24170) as the scrutinizer to scrutinize the E voting process in a fair and transparent manner. By Order of the Board For Vakrangee Limited Place: Mumbai Amit Gadgil

Date: September 04, 2024

Navi Mumbai Municipal Corporation

**HEALTH DEPARTMENT** 

**SECOND EXTENSION** 

Tender notice no.NMMC/HEALTH/24/2024 **Details Of work** – Tender for Purchase of Pathology Material for NMMCHospitals.

Estimated cost - Rs.9,25,73,244/-

-400 021to transact the Business, as set out in the Notice of AGM.

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site https:mahatenders.gov.in tenderers are require to note the same.

Last date for online bid preparation is 11/09/2024, 2.00 PM sign/-**Medical Officer of Health** 

NMMC RO PR Adv no.332/2024 Navi Mumbai Municipal Corporation

SATYAM SILK MILLS LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai - 400021 Tel.: 022 - 2204 2554 • Email: satyamsilkmill@gmail.com
Website: www.satyamsilkmill.com • CIN: L17110MH2004PTC030725

# NOTICE

Notice is hereby given that the 41ST Annual General Meeting (AGM) of the members of the company will be held on Friday, September 27, 2024 at 03:00 p.m at 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai at 82, Maker Chambers III, Mumbai at 82,

The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report inter-alia containing Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statement has been dispatched to all Members at their registered address or email ids on 4th September, 2024 and the same is also available on the website of the Company at www.satyamsilkmill.com and the Notice of the AGM is also available on the website of the Company at www.satyamsilkmill.com and the Notice of the AGM is also available on the website of BSE Limited (BSE) at www.bseindia.com and Link Intime India Private Limited (Link Intime) at https://instavote.linkintime.co.in.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by Link Intime and the business may be transacted

The remote e-voting period commences on Tuesday, 24th September, 2024 from 09:00 a.m (IST) and ends on Thursday, 26th September, 2024 at 05:00 pm (IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Pvt Ltd thereafter.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity have coping fights of the Company as on 20TH September, 2024 ("out-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll.

A person who has acquired shares and become a member of the Company after dispatch of notice of A person who has adjuned shares as ind become a member of the Company after displaction induced in AGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll. Such person may obtain the login ID and password by sending a request at https://instavote.linkintime.co.in. However, if the person is already registered with Link Intime for remote e-voting then the existing user ID and password can be used for

The facility for voting, on a Poll shall be made available at the AGM and Members who have not already The laduity of volume, of a run shall be flade available at the Andwalla Members with flade in all additional cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on number provided by Link Intime 022-4918 6000 or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at the designated email ID: rajiv,ranjan@linkintime.co.in. In case of grievances/difficulties, Members may also contact M/s. Link Intime India Pvt. Ltd., the Registrar and Share Transfer Agents of the Company.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

For Satyam Silk Mills Limited Rohitkumar Mishra Whole Time Director DIN: 09515492



: 4th September, 2024

### AGS Transact Technologies Limited CIN: L72200MH2002PLC138213

Registered Office: 601-602 Trade World, B Wing, Kamala Mill Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, Maharashtra, India. Tel: +91-22-6781 2000, Website: www.agsindia.com; Email: companysecretary@agsindia.com

## NOTICE OF 21<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("VC/OAVM")

Notice is hereby given that the 21st (Twenty First) AGM of the Members of the AGS TRANSACT TECHNOLOGIES LIMITED ("Company") is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 11:00 a.m. (IST) through VC/OAVM facility, to transact the businesses as set out in the notice of 21st AGM ("AGM Notice").

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the

rules made thereunder, read with general circular no. 20/2020 dated May 5, 2020,

general circular no. 2/2022 dated May 5, 2022, general circular no. 10/2022 dated December 28, 2022, general circular no. 09/2023 dated September 25, 2023 and other related circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual Report for the Financial Year 2023-24 ("Annual Report FY 2023-24") along with the AGM Notice has been sent through electronic mode on Wednesday, September 4, 2024, to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository(ies). The AGM Notice, the Annual Report FY 2023-24 and other related information can

be accessed from the website of the Company at https://www.agsindia.com/ investor-relations.aspx, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. The relevant documents referred to in the AGM Notice shall be made available for inspection by the Members electronically based on requests received at <a href="mailto:companysecretary@agsindia.com">companysecretary@agsindia.com</a>. The Company has availed the services of CDSL for conducting the 21st AGM

through VC/OAVM, enabling participation of the Members at the Meeting, providing e-voting facility prior to the Meeting ("Remote E-voting") and at the Meeting in connection with the business to be transacted thereat. The link for Members to attend the Meeting through VC/OAVM will be available in the Members' login where the EVSN of the Company is displayed.

Members may refer to the detailed procedure and instructions for Remote E-voting and e-voting at the Meeting, provided as part of the AGM Notice. The Remote E-voting period is as follows: Commencement of Remote E-voting From 9:00 am (IST) on Tuesday,

Conclusion of Remote E-voting

September 24, 2024

Till 5:00 pm (IST) on Thursday,

September 26, 2024 5. Members are requested to note that the Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on Thursday, September 26, 2024 and the facility shall be disabled by CDSL thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member. the Member shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their vote through Remote E-voting prior to the Meeting may attend / participate in the Meeting through VC/OAVM facility but shall not be allowed to cast the vote again at the Meeting. Members who have not cast their vote through Remote E-voting prior to the Meeting and are present at the Meeting shall be eligible to vote through e-voting system during the Meeting, using the same

A person whose name appears in the Register of Members/List of Beneficial Owners (in case of demat shareholding) on Friday, September 20, 2024 ("Cut-Off date") shall only be entitled to avail the facility of Remote E-voting as well as e-voting at the Meeting. Voting Rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of the Members as on the Cut-Off date. A person who is not a Member as on the Cut-Off date should treat the AGM Notice for information purposes only.

Members who have not registered their email address are requested to register the same in respect of shares held in demat mode by contacting the concerned Depositary Participant and in respect of shares held in physical mode, by writing to Link Intime India Private Limited, the Registrar and Share Transfer Agent of the Company, at their address C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or at rnthelpdesk@linkintime.co.in/kyc@linkintime.co.in.

Instructions on the process of e-voting and joining the virtual Meeting, including the manner in which Members holding shares in physical mode or who have not registered their e-mail address can cast their vote through Remote E-voting or e-voting at the Meeting, are provided as part of the AGM Notice. Any person becoming a Member of the Company after the dispatch of AGM Notice

and holding shares as on the Cut-Off date, can access the AGM related documents on the aforementioned websites and may obtain the user ID and password by sending a request to <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> to cast their votes through Remote E-voting or e-voting at the Meeting and following the instructions provided in the AGM Notice.

10. In case of any queries or grievances regarding attending the Meeting and the e-voting system, the Members may refer the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or call on toll free no. at 1800 22 55 33

Place: Mumbai Date: September 5, 2024

Company Secretary

Company Secretary and Compliance Officer

For AGS Transact Technologies Limited

Date:05.09.2024 Place: Nagpur

Liquidator in the matter of Vindhyavasini Steel Corporation Private Limite IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01456/2018-2019/12272 AFA validity -02.10.202

detailed terms & conditions of the EOI, visit:www.auctionfocus.in or send an email at cirp.vvsppl@gmail.com
Other Points: This Sale Notice shall be read in conjunction with the E-Auction Process Document containing Brief of the Assets, online E-Auction Tender Form, General Ten

& Conditions of E-Auction Sale which are available on the website www.auctionfocus.inor through the mail cirp.vvsppl@gmail.com and Contact Number +91 9284325919

1. The Soft copy of EOI documents along with all the annexures is required to be mailed to cirp.vvsppl@gmail.com on or before 5:00 PM on19.09.2024. The hard copy of EOI document should be sent to the office of the Liquidator in a sealed plain envelope superscripted as "Expression of Interest for participating in e-auction of Vindhyavasini Stee Corporation Private Limited (under Liquidation)", containing a complete set of the EQI along with the annexures at the below-mentioned address by speed post/ registere post or by hand delivery to be reached. 2.Last date for submission of EMD:27.09.2024, Inspection of assets: 20.09.2024 to 26.09.2024. 3.Address for submission of EC Synergy Insolvency Professionals LLP, plot no 72 Opp Dew Trinity Hospital, Anjaneya Niwas, second floor, Hindustan Colony Wardha road, Nagpur, 440015.

4.E-Auctio shall be conducted between 12:00 PM to 03:00 PM IST on 30.09.2024. The Liquidator has the right to accept or cancel or extend or modify etc. any terms and conditions of the E-auction at any time. Liquidator has the right to reject any of the bid without giving any reasons.

Correspondence Address: Synergy Insolvency Professionals LL Plot no 72, Opp Dew Trinity Hospital,Anjaneya Niwas, second flot Hindustan Colony Wardha road, Nagpur 440015Email: cirp.vvsppl@gmail.co

Details of Immovable Property for Sale Goregaon (w), Mumbai 400 058 Owned by **SCHEDULE OF THE SAID PROPERTIES** (1st Plot)

bonafide Industrial Use.

(2nd Plot) All that piece and parcel of Freehold Non-agricultural plot of adm. 0-20-00 (H.A.Sg.m.) out of a Usar, Taluka Wada, District Palghar acquired by WTPL from Mrs.

All that piece and parcel of Freehold Non-agricultural plot of land forming part of Gat No. 276/1 adm. 0.20.00 thereof admeasuring 0.51.00 (H A.) situated at Village Usar, Taluka Wada, District Palghar acquired by WTPL from Mr. Kashinath Kalu Patil

2024

EMD

Rs.1,21,50,000

FMD

Rs.90,23,400

Rs.30.61.800

Rs.1.21.50.000

Kalpesh Joshi Associates Advocates.

## **Get prediction sitting** at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems

Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

# अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापर्वी त्यांर्न स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारव मजकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंव फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

# **CHANGE OF NAME**

# Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH ABDUL SAMI MOHAMMED KALIM TO ABDUL SAMI MOHMMAD KALIM SHAH AS PER MY DOCUMENTS. CL- 101

I HAVE CHANGED MY NAME FROM LEELAMANY SATHYANARAYANAN NAIR TO LEELA SATHYANARAYANAN NAIR AS PER DOCUMENTS. CL- 101 A I HAVE CHANGED MY NAME FROM DINESH KUMAR TO DINESH KUMAR RAJPUROHIT AS PER

CL- 101 R DOCUMENTS. I, SHAKUNTALA, IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 1257308M RANK EX. NK, NAME- KAPADNIS JIBHAU SADA,DECLARE THAT MY NAME CHANGED SHAKUNTALA (OLD NAME) SHAKUNTALA JIBHAU KAPADNI (PROPOSED NEW NAME) AND MY CORRECT DOB 01/01/1959 AFFIDAVIT NO. 09AB24125. CL- 201

I. SMT. VANDANA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO. 4557835P, RANK -NK NAME-NILKANTH SEWAK GAIKWAD DECLARE THAT MY NAME CHANGED OFSMT. VANDANA (OLD NAME) TO MRS.VANDANA NILKANTH GAIKWAD (PROPOSED NEW NAME) AND MY 07/05/1969 (OLD DOB) TO CORRECT DOB 10/10/1967 (NEW DOB) AFFIDAVIT CL- 201 A

# **CHANGE OF NAME**

NILKANTH SEWAK ÁRMY NO. 4557835P, RANK -NK DECLARE THAT MY DAUGHTER'S NAME MADHURANI (OLD NAME) TO MADHURANI NILKANTH GAIKWAD (PROPOSED NEW NAME) & DOB 20/02/1994 (OLD DOB) TO CORRECT DOB 12/03/1994 AFFIDAVIT NO. 23AB307546. CL- 201 B I HAVE CHANGED MY OLD NAME FROM MONICA GOLANI KUMAR TO MY NEW NAME MONICA GOLANI AS PER AADHAR CARD NO. 7273 8056 7404.

CL- 211 I HAVE CHANGED MY OLD NAME FROM: CARL ABEL AROKIOSWAMY TO NEW NAME: CARL ABEL SWAM AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM RAJENDRAKUMAR BHAIYALAL SHRIVASTAVA TO RAJENDRA BHAIYALAL SHRIVASTAVA FOR ALL PURPOSE AS PER AADHAR. NUMBER 927936542778. ADDRESS: C/501 AGARWAL SOLITAIRE, GLOBAL CITY VIRAR WEST 401303. HAVE CHANGED MY NAME FROM

AAYESHA NASIM AHMED ANSARI TO NEW NAME AAYESHA NASEEM ANSARI AS PER GAZETTE. CL- 501 I HAVE CHANGED MY NAME FROM JAIRAM HEMATMAL JASUJA TO NEW NAME JAIRAMDAS HEMATMAL JASUJA NAME AS PER AADHAR CARD. CL- 601 MRS. SULBHA VITTHAL ARDEKAR 28/03/1959 TO 24/03/1970 AS PER MY AADHAR CARD AND AFFIDAVIT NO 26AB002188 DATE: 04/09/2024.CL-701

CHANGED MY NAME IN SHIVMURAT JAIS' SACHIN GAZETTE (M- 2425356). I HAVE CHANGLE ....
ABHINAV VINOD TO ABHINAV
VINOD PODUVAL AS PER MY
CL-901

आधार कार्ड प्रमाणे आहे. CL-136

मी, माझे जुने नाव सौ. देवयानी प्रफुलकुमार अवलानी बदलून नवीन नाव सौ. देवयानी प्रफुल अवलानी असे बदलले आहे आणि हे नवीन नाव आधार कार्ड प्रमाणे आहे. CL-136A

## **CHANGE OF BIRTHDATE**

I MRS. SULBHA VITTHAL ARDEKAR HAVE CHANGED MY BIRTH DATE FROM 28/03/1959 TO 24/03/1970 AS PER MY AADHAR CARD AND AFFIDAVIT NO

# वैंक ऑफ़ वड़ीदा बंटर भवन चुनाभट्टी शाखा:-भंडारी इस्टेट, चुनाभट्टी कुर्ला पूर्व, मुंबई, भारत. दूर.:

# कर्जा सूचना (नियम ८(१) पहा) (स्थावर मिळकतीकरिता)

सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

२००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **०३ सप्टेंबर, २०२४** रोजी घेतला.

गंस रक्कम रु. २९,३३,०८७.९८ (रुपये एकोणतीस लाख तेहत्तीस हजार सत्याऐंशी आणि अट्टयाण्ण **पैसे मात्र)** अधिक २९-०५-२०२४ पासून न लावलेले/न बजावलेले व्याज आणि इतर लागू प्रभाराच्या भार-ाअधीन राहील

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकर्तीचे वर्णन:

श्री. अब्दुल रशिद शेख आणि सौ. हिना अब्दुल रशिद शेख यांच्या मालकीचे गाव खोणी, तालुका कल्याण, (भाग), ३५/९ (भाग), ३५/१०(भाग) (खोणी) आणि २९/६ (भाग) आणि ३१ (भाग) चे समभाग गहाण. सीमाबद्ध वर्णन: पूर्व: तळोजा रोड, पश्चिम: कासा अझुरा सी विंग, उत्तर: कासा मिलानो, दक्षिण: मोकळा. प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०३.०९.२०२४ ठिकाण : कल्याण, ठाणे बँक ऑफ बडोदा

नोंदणीकृत कार्यालय: ८२, मेकर चेंबर्स ३, नरिमन पॉइट, मुंबई – ४०००२१ दूरध्यनी क्रमाक: ०२२ – २२०४ २५५४ ई–मेल: satyamsilkmill@gmail.com

सदस्याची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता** ८२, मेकर चेंबर्स ३,

रावर दूरना व दानावस्थार अवस्त अन्य, उनस्था एक, जाना स्वाधकान जलाक, क्यानस्वाधकान आप्ता केन्द्रीय है। केन्द्रामरिश्चित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल सर्व सदस्याना त्याच्या नौवणीकृत सत्यावर ४ सम्बद्ध, २०२४ सीच पाठविण्यात आले आहेत आणि ती कंपनीच्या वेबसाईटवर www.satyamsilkmill.com येथे देखील उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे आणि लिक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेंड (लिक इन्टाईम) यांच्या वेबसाईटवर https://instavote.linkintime.co.in येथे देखील

कपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८ कपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सुधारित आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिन ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम २०१५ मधील नियम ४४(१) अन्वये कंपनीने सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमुद्र करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर वार्षिक सर्वनाधारण समेच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इठेन्द्रगिक मतदान येत्रणा वास्फ्रन त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इनटाईम द्वारा सुविधा दूरस्थ ई-मतदान व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायकाळी ०५:०० वाजता (भाप्रवेळ) सपेळ. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्र पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील, त्यानंतर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा ई-मतदान यत्रणा बंद कर

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे २० सप्टेंबर, २०२४ रोजी (''अंतिम मुदतीची तारीख'') कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी सममाग भांडबलात त्यांनी धारण केलेल्या इक्विटी सममागाच्या प्रमाणात असतील. अंतिम मुदतीच्या तारखेला कंपनीची सदस्य असलेली कोणीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमुद्र करण्यात आलेल्या सर्व ठरावांबर, दूरस्थ

कार्याची सदस्य बनल्यास आणि अतिम मुदतीच्या तारखेला तिने समभाग घारण केले असल्यास, सदर व्यवती वार्षिक सर्वसाघारण सभेच्या सूवनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ ई–मतदान सुविधा वापरून विचा वार्षिक सर्वसाघारण सभेत मतदान पद्धतीने, मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिक इनटाईन यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल.

अधिकारांचा वापर करू शकतील. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतील परंतु ते पुन्हा त्याचे मतदान करण्यास पात्र नसतील. ई-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in

येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफरवयूज) आणि ई-मतदान पुरितका पहावी किंवा enotices@linkintime.co.in येथे ई-मेल पाठवावे अथवा लिक इनटाईम द्वारा देण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा २२२-४९৭८ ६००० किंवा श्री. राजीव रजन, असिस्टट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या ई-मेल आयडी: rajiv.ranjan@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. काही तक्रार/समस्या असल्यास, सदस्यानी मेसर्स लिंक इनटाईम इंडिया प्राय. लिमि., रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, याच्याशी संपर्क साधावा.

सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेस जपस्थित राष्ट्रण्यास आणि नातान करण्यास पात्र असतेल्या व्यवतीने योग्य प्रकार स्वाक्षरी केलेल्या विस्ता प्रपात्र उपस्थित राष्ट्रण्यास आणि नतादान करण्यास पात्र असतेल्या व्यवतीने योग्य प्रकार स्वाक्षरी केलेल्या विस्ता प्रपात्राह्य /अधिकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सीज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात समेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधीच्या द्वारे मतदान करू शकतील.

> सत्यम सिल्क मिल्स लिमिटेड करिता स्वाक्षरी/ **रोहीत कुमार मिश्रा** पूर्ण वेळ संचालक डीआयएन: ०९५१५४९३

# कॅंडर टेकटेक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव चांदनी टेक्सटाइल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः १०८/१०९, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस.के.आहिरे मार्ग, वरळी, मुंबई–४०००३० महाराष्ट्र, भारत

कार्यालय क्रमांक: ०२२-२४९५०३२८; मोबाईल क्रमांक: ९३२४८०२९९५ / ९३२४८०२९९१ ई-मेल: jrgroup@jrmehta.com; sales@cteil.co

ही सचना दिली जाते की. कँडर टेकटेक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') शुक्रवार, सप्टेंबर २७ २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता घेण्यात येणार आहे. या सभेत एजीएम ची सूचना म्हणून नमूद केलेला व्यवसार विचारात घेतला जाणार आहे. कंपनीने एजीएम साठी सूचना सप्टेंबर ०४, २०२४ रोजी त्यांच्या ई-मेल पत्त्यांसह नोंदणीकृत सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविली आहे. ही सूचना एमसीए द्वारा निर्गमित सामान्य परिपत्रक क्र १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० दिनांक एप्रिल ८, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ०५, २०२०, २२/२०२० दिनांक १५ जुन, २०२०; ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२० आणि ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२० आणि परिपत्रक क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ आणि ामान्य परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक डिसेंबर २८, २०२२ आणि परिपत्रक क्र. ०९/२०२३ दिनांक सप्टेंबर २५ २०२३ आणि सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियमावली, २०१५ (''सेबी लिस्टिंग नियमावली'') वाचनात घेतलेली सेबी परिपत्रक क्रमांव दिनांक मे १२, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९, 2020 सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक जानेवारी १५, २०२१ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक मे १३, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक जानेवारी ५, २०२३ च्या आधारे एजीएमची सूचना घेऊन व्यवसाय विचारात घेण्यात येणार आहे. एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळाव https://www.cteil.com/ वर, बीएसई लिमिटेडचे संकेतस्थळ http://www.bseindia.com आणि मेट्रोपॉलिट-... स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.msei.in. आणि पुर्वा शेअररजिस्ट्री (इंडिया) प्रा ले.https://evoting.purvashare.com/ वर उपलब्ध आहे.

कंपन्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४ च्या कलम १०८ आणि नियम २० तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियमन - ४४ नुसार, सदस्यांना एजीएम मध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') द्वारे मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे, जी पुर्वा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लिमिटेड ने पुरवली आहे. सदस्यांचे मतदानाचे हक त्यांच्याकडील कंपनीच्या पूर्णपणे भरलेल्या इकिटी शेअर्सच्या अनुपातात असतील, जसे (शुक्रवार), २० सप्टेंबर २०२४ रोजी (''कट-

दुरस्थ ई-व्होटिंग कालावधी (मंगळवार) २४ सप्टेंबर २०२४ ( ०९.०० वाजता सकाळी भारतीय वेळेनुसार ) पासून सुरू होईल आणि (गुरुवार) २६ सप्टेंबर २०२४ ( संध्याकाळी ५.०० वाजता भारतीय वेळेनुसार ) समाप्त होईल. य नालावधीत, सर्दस्य इलेक्ट्रॉनिक मतदान करू शकतात. त्यानंतर, पुर्वा शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लिमिटेड ई व्होटिंग मॉड्यूल अक्षम करेल. जे सदस्य एजीएम मध्ये सामील होतील आणि ज्यांनी दुरस्थ ई-व्होटिंगद्वारे ठरावांव मतदान केलेले नाही आणि ज्यांना त्यास प्रतिबंध नाही, ते एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असतील. ज्यांनी एजीएमपूर्वी ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे, त्यांनी एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान

ज्यांचे ई-मेल आयडी जमा साठवण्यांमध्ये नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ई-व्होटिंग साठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी आणि त्यांचे ई-मेल आयडी नोंदविण्यासाठी आवश्यक तपशील आणि कागदपत्रे कंपनीच्या ई-मेल ID: compliance@cteil.com. किंवा आस्टीए ई-मेल ID: support@purvashare.com. वर पाठवावीत.

मेसर्स एसपीकेजी अँड कंपनी एलएलपी, चार्टर्ड अकाउंटंट्स, मुंबई (एफआरएन: डब्लु १००२३५) यांची ''दूरस्थ ई-व्होटिंग'' प्रक्रिया आणि एजीएम मध्ये मतदानास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी नेमणूक करण्या

शेअररजिस्ट्रेशन (इंडिया) प्रा. लिमिटेडच्या संकेतस्थळावर https://evoting.purvashare.com/ वर टाकले जाईल निकाल घोषित झाल्यावर त्वरित अध्यक्ष किंवा त्यांच्या लेखी अधिकत व्यक्तीने जाहीर करावे. कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स मिळविले असल्यास आणि कंपनीचा सदस्य झाल्यास. कंपनीने ई-मेलदारे सचन

आयडी आणि पासवर्डचा वापर करून मतदान करू शकतात. ई-व्होटिंगसंबंधित कोणत्याही शंकांसाठी, सदस्य https://evoting.purvashare.com/ वर उपलब्ध ''वारंवा

. वेचारले जाणारे प्ररन'' (''एफएक्यु'') आणि ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. सहाय्य विभागात किंवा ०२२ ४९७० ०९३८, ०२२ ३५२२ ००५६/ आणि ८८५०४२५७०३ वर संपर्क साधावा. ई-मेल: investorsupport@pur तारीख: ०४ सप्टेंबर २०२४

> ांचालक मंडळाच्या आदेशानुसा कँडर टेकटेक्स लिमिटेड साक्षी / -जयेश रामनिकलाल मेहत व्यवस्थापकीय संचालक

# CUB

# सिटी युनियन बँक लिमिटेड

क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी, गांधी नगर, कंबकोणम-६१२००१. **ईमेल आयडी :** crmd@cityunionbank.in फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना ।।लील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री** राणा जतीन बोराह, श्री. जतिन बोराह यांचा मुलगा, फ्लॅट क्र. सी-००२, तळमजला, जी विंग जानन स्मृती सीएचएसएल, सुरज नगर जवळ, गजानन चौक, नांदिवली (जि.), डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०४ तसेच येथे श्री. राणा जतीन बोराह, श्री. जतिन बोराह यांचा मुलगा, १६, न्यु सुदीप सीएचएर लि., अमिका नगर, सिताराम पै हाय स्कूल जवळ, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०४. क्र. २) सौ. पळुबी नतीन बोराह, श्री. राणा जतिन बोराह योंची पत्नी, क्र. सी-००२, तळमजला, जी विंग, गंजानन स्मृत ोएचएसएल, सुरज नगर जवळ, गजानन चौक, नांदिवली (जि.), डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०४ तसेच येथे सौ. पछुबी जतीन बोराह, श्री. राणा जितन बोराह यांची पत्नी, १६, न्यु सुदीप सीएचएस लि., अमिका नगर, सिताराम पै हाय स्कूल जवळ, डोंबिवली पूर्व, ठाणे ४२१२०४ यांचेकडून ०१-०९· २०२४ रोजीस रु. २८,३९,०८४/ – (रुपये अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार चौऱ्याऐंशी मात्र) सह एकत्रित ०२–०९–२०२४ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत (श्री. राणा जतीन बोराह, श्री. जतिन बोराह यांचा मुलगा आणि सौ. पल्लबी जतीन बोराह, श्री. राणा जितन बोराह यांची पत्नी यांच्या मालकीची मिळकत)

वसुलीकरिता सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६)

व ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा-नि-जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

म्लॅट क. सी/००२. तळमजला. क्षेत्र मोजमापित ४७८ चौ.फ. बिल्ट अप क्षेत्र गजानन स्मती को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, प्रस्तावीत सुरज पार्क गजानन चौक, सर्व्हे क्र. ८५, हाऊस क्र. १४, गाव नांदिवली पूर्व

तालूका कल्याण, जिल्हा ठाणेचे सर्व ते भाग आणि विभाग.				
राखीव किंमत : रु. १४,००,०००/– (रुपये चौदा लाख मात्र)				
पुनर्लिलावाचा तपशील				
निविदा नि लिलाव विक्रीची तारीख	ठिकाण			
२४.०९.२०२४	सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डॉबिवली शाखा, शॉप क्र. १, २, ३ आणि ४, श्री स्नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विबेकानंद स्कूल जबळ, डॉबिवली पश्चिम, ठाणे ४२१२०२ द्रा. ०२५१-२४०५६८१, सेल क्र. ९३२५००७४२८.			

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती :

(१) इच्छक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/र्त . स्वतः करिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार त्र्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-डोंबिवली शाखा, दुकान क्र. १, २, ३ आणि ४, श्री नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ११, अरुणोदय सीएचएसएल, महात्मा फुले रोड, स्वामी विवेकानंद स्कूल **जवळ, डोंबिवली पश्चिम, ठाणे-४२१२०२** यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुव ोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस **द. १२.०० वा. किंवा पूर्वी** सिटी युनियन बँक लिमिटेड'' च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि.** यांच्या नावे मोहोरबंद लेफाफ्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे नेरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२४०५६८१, सेल क्र ९३२५००७४२८ वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'',''जे आहे जसे आहें भाणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु. ०१.०० वा. इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत. उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वतःच्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुव बोलीदारांच्या दरम्यान खला लिलाव करतील आणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशर्स्व गोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर <mark>त्वरित</mark> विक्री रकमेच्या २५% **(भरलेली इअर धरून)** आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून **१५ दिवसांत** जमा करणे आवश्यक आहे, कसूरवार ठरल्यास अगोद्र जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशस्वी खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देव भार/शुल्क भरायचे आहेत. (१०) यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशी घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी भरायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोर्ल स्वीकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे किंवा रद्दे करण्याचे सर्व अधिकार राहतील.

ठिकाण : कुंबकोणम, दिनांक : ०३-०९-२०२४ नोंद. कार्यालय : १४९, टी.एस.आर.(बीग) स्ट्रीट, कुंबकोणम, थंजावूर जिल्हा, तामिळनाडू – ६१२ ००१ सीआयएन – एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६,

वेबसाईट : www.cityunionbank.com

# एजीएस ट्रॅझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड

सीआयएन: एल७२२००एमएच२००२पीएलसी१३८२१३ नोंदणीकृत कार्यालय: ६०१-६०२, ट्रेड वर्ल्ड, बी विंग, कमला मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई- ४०००१३, महाराष्ट्र, भारत. फोन: +९१-२२-६७८१२०००, <mark>वेबसाईट:</mark> <u>www.agsindia.com,</u> ईमेल: companysecretary@agsindia.com;

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत घेतल्या जाणाऱ्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("एजीएम") सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, २१ व्या एजीएमच्या सूचनेत (''एजीएम सूचना'') मांडलेले कामकाज करण्याकरिता एजीएस ट्रॅंझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड **(''कंपनी'')** च्या सभासदांची २१ वी (एकविसावी) एजीएम शुक्रवार २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत होणार आहे. १. कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचत

निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२०, ५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२२, २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र ०९/२०२३ आणि अन्य संबंधित सर्क्युलर्स (''एमसीए सर्क्युलर्स''), १२ मे, २०२० दिनांकित सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १३ मे २०२२ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ सहवाचत ५ जानेवारी, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४, ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकीत सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनांत एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२३-२४ (''वार्षिक अहवाल आ.व. २०२३-२४'') साठी वार्षिक अहवाल, कंपनी/डिपॉझिटरी (ज) कडे ज्यांचे ई-मेर ॲड्रेस नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना बुधवार ४ सप्टेंबर, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन पाठवले आहेत.

एजीएमची सचना, वार्षिक अहवाल आ.व. २०२२-२३ आणि अन्य संबंधित माहिर्त कंपनीची वेबसाईट https://agsindia.com/investor-relations.aspx, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेडची www.bseindia.com आणि · नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') च्या www.evotingindia.com वर पाहाता येईल. एजीएमच्या सूचनेत उल्लेख केलेले संबंधित दस्तावेज companysecretary@agsindia.com येथे प्राप्त झालेल्या विनंत्यांच्या आधारे इलेक्टॉनिक पध्दतीने सभासदांना निरीक्षणासाठी उपलब्ध केले जातील.

कंपनीने व्हीसी/ओएव्हीएम मार्फत २१ वी एजीएम आयोजित करण्यासाठी सीडीएसएर सेवा घेतली आहे जेणेकरून सभेत सभासदांचा सहभाग, सभेपवीं ई-व्होटींग सविधा (''रिमो ई-व्होटींग'') आणि तेथे करावयाच्या कामकाजाशी संबंधित सभेत मतदान सविधा परवण शक्य होईल. व्हिसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राहण्याकरिता सभासदांसाठी लिंक सभासदांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध असेल जेथे कंपनीचा ईव्हीएसएन प्रदर्शित केला आहे.

सभासद एजीएम सूचनेचा भाग म्हणून पुरवलेल्या रिमोट ई-व्होटींग आणि सभेत ई-व्होटींगसाठी तपशिलवार प्रक्रिया आणि निर्देशांना पाहू शकतात. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी खालील प्रमाणे आहे:

रिमोट ई-व्होटींगची सुरूवात		मंगळवार २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९ वा.
		(भाप्रवे) पासून
रिमोट ई-व्हो	टींगची समाप्ती	गुरुवार २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५ वा.
[]		(भाप्रवे) पर्यंत.

सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावे की, गुरुवार २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० (भाप्रवे) नंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती नसेल आणि त्यानंतर सीडीएसएलकडून सुविधा निष्क्रीय केली जाईल. सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की त्यानंतर त्यात बदल करण्याची अनमती सभासदाला मिळणार नाही. ज्या सभासदांनी सभेपवीं रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित राह्र/सहभागी होऊ शंकतात परंतु सभेत पुन्हा मते देण्याची अनुमती मिळणार नाही. ज्या सभासदोंनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दीले नसेल आणि सभेत उपस्थित असतील ते त्याच प्रक्रिये प्रमाणे सभेत ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील.

ज्या व्यक्तीचे नाव शुक्रवार ३० सप्टेंबर, २०२४ ("**कट-ऑफ डेट**") रोजीस सभासदांच्या नोंदवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीत (डिमॅट भागधारणाच्या बाबतीत) असेल त्यांनाच रिमोट ई-व्होटींगची सुविधा घेण्याचा तसेच सभेत ई-व्होटींग करण्याचा हक्क असेल. कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नावात नोंदवलेल्या समभागांच्या भरणा झालेल्या मृल्यावर मतदान अधिकार ठरतील. कट-ऑफ डेट रोजीस जी व्यक्ती एक सभासद नसेल त्यांनी एजीएमची सूचना फक्त माहीतीसाठी दिल्याचे समजावे.

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया ते डिमॅट स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी संपर्क साधून नोंद्वावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स संबंधात कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर्स ट्रान्स्फर एजंट लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला त्यांचा पत्ता सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०० ०८३ mthelpdesk@linkintime.co.in/kyc@linkintime.co.in येथे लिह्न नोंद्वावेत. आभासी सभेत सामील होणे व ई-व्होटींगची प्रक्रीया त्यासह प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण

करणारे सभासद किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नाहीत ते सभासद रिमोट ई-व्होटींगने किंवा सभेत ई-व्होटींगने त्यांचे मत देतील त्याची पध्दत यावरील निर्देश एजीएमच्या सूचनेचा भाग म्हणून पुरवले आहेत. कोणतीही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्या नंतर कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ

डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती उपरोक्त वेबसाईटवर एजीएमशी संबंधित दस्तावेज पाह् शकतात आणि रिमोट ई-व्होटींग किंवा सभेत ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत देण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून आणि एजीएमच्या सूचनेत दिलेल्या निर्देशांना अनुसरून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. १०. सभेस हजर राहणे आणि ई-व्होटींग सिस्टीम संदर्भात कोणत्याही चौकशा किंवा तक्रारींच्य

बाबतीत सभासद हेल्प सेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक ई-मेल लिहू शकतात किंवा श्री. राकेश दळवी, सि. मॅनेजर, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉने फ्युचरेक्स, मफतलाल मील कंपाऊंडस, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करू शकतात

दिनांक: ५ सप्टेंबर, २०२४

# ऑक्सस बॅक लिमिटेड

टेलि : +९१ ९८२३०६७९५३, www.axisbank.com विक्री/ई-लिलाव करिता जाहीर

सदर गहाणवटदार/हमीदार, म्हणजेच **मे. पॉप्युलर प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मे**. त्रिभोवनदास भिमजी झवेरी ॲण्ड सन्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे गहाणित तळवळकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि तळवळकर हेल्थक्लब्स लिमिटेड ('कर्जदार') च्या खात्यामध्ये स्थावर तारण मिळकतीच्या विक्रीच्या संदर्भात ०१ ऑगस्ट २०२४ रोजी ह्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित विक्री/ई-लिलाव करिता जाहीर सूचनेच्या संदर्भात आहे.

. सर्वसामान्य जनता आणि विशेष करून कर्जदार/गहाणवटदार/हमीदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, प्राधिकृत अधिकारी ने २० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. २.०० वा ते दु. ३.०० वा. दरम्यान लिलाव पुन्हा निश्चित केले आहे. तसेच बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख १९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत असेल.

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२४ ठिकाण : मुंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लि.

## **TOKYO FINANCE LIMITED**

Registered office: Plot No. 363/1 (1,2,3), Shree Ganesh Industrial Estate Kachigaum Road, Daman, Daman and Diu-396210 Tel: 022 6145 3300 Email: info.tokyofinance@gmail.com Website: www.tokyofinance.in

Other Audio Visual Means (OVAM) facility to transact the business to be set out in the Notice of the 10th Annual General Meeting. In compliance with the applicable provision of the companies Act, 2013 "the Act") General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 08, 20 3. 2020. Genera Circular No. 20/2020 dated May 05. 2020 and General Circular no. 02/2022 date 13th January, 2022, General Circular No. 10/2022, General Circular No. 11/2022, dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 & Circular No. SEBI/HO/CFD

lectronic copies of the Notice of the 30th AGM. Procedure and instructions for e-voting and the Annu eport 2023-2024 sent to those whose email IDs are registered with the Company/Depositories. lembers who have not registered their email address are requested to register the same in respect hares held in electronic form with Depositories through Depository participant(s) and in respect of hares held in physical form by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company by rriting to info.tokyofinance@gmail.com/rnt.helpdesk@linkintime.co.in

2024 (both days inclusive)
The remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M. and end of Sunday, 29th September 2024 at 5.00 P.M.

The Company will provide the facility to its members to exercise their right to vote by electronics means both through remote e-voting and e-voting at the AGM. The instruction on the process of e-voting ncluding the manner in which member holding shares in physical form or who have not registered the email addresses can cast their vote through e-voting, will be provided as a part of the Notice of the 30t

Date: 02.09.2024

# ऑटोमोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : युनिट नं. एफ-१, पहिला मजला, शांती नगर को-ऑप. इंड इस्टेट लि., वाकोला, साताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०५५. ई-मेल : cs1@apimumbai.com, वेबसाईट : www.apimumbai.com

# बुकक्लोजर आणि ई-व्होटिंगची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, ऑटो मोबाईल प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड ('**'कंपनी''**) ची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (**'एजीएम'**) शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ०१.३० वा. (भाप्रवे) एका सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय एजीएमच्या सूचनेत वर्णन केलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या प्रयोज्य तरतुदी, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्ल्गिशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या विविध लागू परिपत्रके (''एमसीए परिपत्रके'') अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (**''व्हीसी''**)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (**''ओएव्हीएम''**) मार्फत होणार आहे.

२०१४ चा नियम १८, लिस्टिंग रेग्युलेशन्सचे रेग्युलेशन ३६, जनरल मिटिंग्ज वरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२') नुसार आणि एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात इतर विषयांसह त्यावरील संचालक मंडळाच्या व लेखापरीक्षकांच्या अहवालांसह ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय विवरणांचा समावेश असलेल्या २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासह (''वार्षिक अहवाल'') एजीएमची सूचना ज्याचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी आणि/किंवा तिचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट यांच्याकडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ई-मेल ने ३ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर द्वारा सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही. सभासदांना याद्वारे कळवण्यात येत की, सदर वार्षिक अहवाल आणि www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची वेबसाईट www.nsdl.co.in. वर देखील उपलब्ध आहे.

अधिनियमाच्या कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधारीत कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ व एसएस-२ नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणापेक्षा एका वेगळया जागेतून इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम चा वापर करुन एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर तयंची मते देण्याची ई-व्होटींग सुविधा (म्हणजेच, रिमोट ई-व्होटींग) पुरवत आहे. ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल त्या सभासदांना एजीएम मध्ये ई-व्होटींगची सुविधा देखील कंपनी पुरवत आहे रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग

केवळ शक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहित नाव असलेली व्यक्तीची रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरण्यास किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल.

रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ०९.०० वा. भाप्रवे) सुरु होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. निष्क्रिय केल जाईल. सभासदाने एकदा का ठरावावर मतदिले की, त्यानंतर त्यांत बदल करण्याची अनुमती नसेल. सभासदांचे मताधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग संबंधातील तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेच्या भाग बनत असलेल्या टीपांमध्ये दिले आहेत.

जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या हजर असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांवर त्यांचे मत दिले नसेल आणि ज्यांना अन्यथा तसे करण्यास मनाई केली नसेल असे सभासद ७३व्या एजीएम मध्ये उपलब्ध ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देल्यास पात्र असतील ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल न एजीएमला हजर

कोणत्याही व्यक्ती, एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची एक सभासद बनली असेल आणि कट-ऑफ तारीख रोजीस शेअर्स धारण करत असेल ती evoting@nsdl.com येथे एक विनंती पाठवल्यावर एनएसडीएल कडून मिळणाल्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड चा वापर करुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मत देण्यास हक्कदार असतील. तथापी, जर व्यक्ती ई-व्होटींग साठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणीकृत असेल तर मत देण्यासाठी सध्याचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

जर तुम्हाला एजीएमला हजर राहाणे/ई-व्होटींग मतदान कोणत्याही शंका किंवा समस्या असल्यास सभासद हेल्प सेक्शन खाली www.evoting@nsdl.com येथे उपलब्ध फ्रिक्वेटली आसक्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवू शकतात किंवा दू. क्र. ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर कॉल कर शकतात. एनएसडीएल इ व्होटिंग प्रणालीच्या सूचना https//www.apimumbai.com/investor-relations / investorsinformation.aspx वर वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या नोटिशीचा भाग म्हणून उपलब्ध

अधिनियमाच्या कलम ९१ सहवाचता कंपन्याचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम १० आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ नुसार ७३ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ पासून शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस

ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया लिमिटेड साठी

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४ ठिकाणः मुंबई

SACHIN SHIVMURTHI JAISWAL JAISWAL 93- 2/2 SHIVAJINAGAR, DR. ANNIE BEASANT ROAD, SASMIRA COLLEGE WORLI COLONY, MUMBAI 400030 VIDE GOVT. OF MAHARASHTRA CL- 720 HAVE CHANGED MY NAME FROM JULIE MOHD. ZAKIR ANSARI TO SAIRA BANO ZAKIR ANSARI AS PER AADHAAR NO. 896379366806. CL- 801 HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM BHARATI ACHYUT NAIK TO AMITA AJAY PATIL AS PER DOCUMENTS. CL- 915

# नावात बदल

मी, माझे जुने नाव श्री. प्रफुलकुमार उत्तमचंद अवलानी बदलून नवीन नाव श्री. प्रफुल ओतमचंद अवलानी असे बदलले आहे आणि हे नवीन नाव

26AB002188 DATE: 04/09/2024. CL-810

Bank of Baroda ८६५२६३९८३० ई-मेल: vjchun@bankofbaroda.co.in

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा,** बंटर भवन, चुनाभट्टी शाखाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सेकंड), २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक ३०.०५.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. अब्दल रशिद शेख (कर्जदार) आणि सौ. हिना अब्दल रशिद शेख (सह-कर्जदार) यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. २९,३३,०८७.९८ (रुपये एकोणतीस लाख तेहत्तीस हजार सत्याऐंशी आणि अट्टयाण्णव पैसे मात्र) अधिक २९-०५-२०२४ पासून न लावलेले/ न बजावलेले व्याज आणि इतर लागु प्रभार या रकमेची परतफेड

कर्जदार आणि यावरील नमुद इतर यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, विशेषत: कर्जदार आणि इतर आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, विशेषत: कर्जदार आणि इतर आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदा

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार

जिल्हा ठाणे, नगरपालिका, शहर कल्याण, जिल्हा ठाणे, राज्य/विभाग महाराष्ट्र, देश भा., पिनकोड ४२१२०४ येथे वसलेल्या आणि स्थित सर्व्हे क्र. ३६/५ (भाग), ३६/६(भाग), ३६/४(भाग), ३५/१ (भाग), ३५/११ (भाग), ३५/४ए (भाग), ३५/४बी (भाग), ३५/९(भाग), ३५/१०(भाग)(खोणी) आणि २९/६ (भाग) आणि ३१ (भाग) वर बांधकामित पलावा अझुरा ए टु डी अशा ज्ञात प्रकल्पामधील अझुरा अशा ज्ञात बिल्डिंगमधील ए विंगच्या ११व्या मजल्यावरील युनिट क्र. ए-११०३, समाविष्टीत क्षेत्र मोजमापित ३३३ चौ.फूट (चटई) म्हणजेच ३०.९४ येथे स्थित प्लॉट क्र.-/, फ्लॅट क्र. ए-११०३, डोर क्र./घर-, जवळचे डोर, मोज, जिमन चौ,फट, बिल्टअप क्षेत्र ३३३, चटई क्षेत्र ३३३ येथे स्थित रहिवासी फ्लॅट धारक सर्व्हें क्र.  $3\xi/4(417)$ ,  $3\xi/8(417)$ ,  $3\xi/8(417)$ , 34/8(417), 34/88(417), 34/88(417), 34/88

सत्यम सिल्क मिल्स लिमिटेड

वेबसाईट: www.satyamsilkmill.com • CIN: L17110MH2004PTC030725 सूचना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या

नरिमन पॉइट, मुंबई – ४०० ०२१ येथे होईल. सदर सचना व त्याचबरोबर पॉक्सी पपत्र जपस्थिती स्क्रिप थाणि सचाळकाचा थहवाळ केखापरीक्षकाचा थहवाळ थाणि

त्याद्वारे सदर मतदानाद्वारे कामकाज करता येईल. दूरस्थ ई-मतदान कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता (भाप्रवेळ) सुरू होईल आणि

ई-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकेल वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर व्यक्ती

ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण समेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण समेत त्यांच्या मतदानाच्या

ठिकाण: मंबर्ड तारीख: सप्टेंबर ०४, २०२४

स्थान: मुंबई डीआयएन: ००१९३०२९

सीआयएन: एल३३३०९एमएच२०१७पीएलसी२९९७४८ नोंदणीकृत कार्यालय: ए१ ए२/बी१ बी२, नवकला भारती बिल्डींग, प्लॉट क्र.१६, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ बस डेपोजवळ, सांताक्रूझ पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०० ०५५, वेबसाईट: https://qmsmas.com/ टेलि.क्र : +९१ २२ ६२८८ ११११ इमेल: contact@qmsmas.com ०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड ('कंपनी')** च्या सदस्यांची सातवी (७वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्र व्यवसाय व्यवहार करण्यासाठी शुक्रवार, सप्टेंबर २७, २०२४ रोजी दु. ०२.०० (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') आयोजित केली जाईल कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय द्वारे जारी केलेल्या एप्रिल ८, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ५, २०२० आणि अलीकडचे सप्टेंबर २५, २०२३ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक (''एमसीए परिपत्रक'') सह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी परिपत्रक'') टारे जारी केलेले ५ जानेवारी २०२३ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे परिपत्रक

आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांनुसार एजीएम व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे बोलावली

१. वार्षिक अहवाल पाठवणे आणि वेबसाइटवर प्रसार:

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्मक विधानासह एजीएमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीच्या भागधारकांना/सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते ऑगस्ट ३०, २०२४ रोजी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी') यांच्यांकडे, निगम व्यवहार मंत्रालयद्वारे जारी केलेल्या एप्रिल ८, २०२०, एप्रिल १३,२०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरचे परिपत्रके आणि अलिकडचे सप्टेंबर २५, २०२३ दिनांकित परिपत्रक 'एमसीए परिपत्रक'') सहवाचता सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी परिपत्रक' द्वारे जारी मे १२, २०२० दिनांकित परिपत्रक आणि जानेवारी ५, २०२३ आणि ऑक्टोबर ७, २०२३ दिनांकित परिपत्रके समाविष्टित इतर परिपत्रकांचे पालन करून नोंदणीकृत आहेत. कंपनी वार्षिक अहवाल २०२३-२४ ची एक भौतिक प्रत त्या सदस्यांना पाठवेल जे contact@qmsmas.com वर त्यांचा

फोलिओ क्र./डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद करून विनंती करतील. च. कंपनीच्या २०२३–२४ च्या वार्षिक अहवालाची डलेक्टॉनिक प्रत. इतर गोष्टी सूचनेसह पुढील वेबसाइट्सवर उपलब्ध आहे -

• स्टॉक एक्सचेंजेस उदा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर; • नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची नेबसाइट www.evoting.nsdl.com येथे २. ई-व्होटिंगः

कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदीनसार . सह वाचा इन्स्टिट्यट ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडियाचे सचिवीय मानके - २ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्वलोजर रिक्कायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ मधील नियमन ४४ द्वारे सर्वसाधारण सभेविषयी जारी केलेले कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०, नसार एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे ई-व्होटिंग सुविधा भागधारकांना/महस्यांना हेताना कंपनीला आनंह होत आहे. एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायांच्या संदर्भात आणि या उद्देशासाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी

एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. ई-व्होटिंगचा तपशील खाली दिला आहे. • एखादी व्यक्ती, ज्याचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच सप्टेंबर २०, २०२४ ला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा कंपनीच्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवलेले असेल. केवळ ती व्यक्ती

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल • रिमोट ई-व्होटिंग:

त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील.

कंपनीची वेबसाइट https://qmsmas.com येथे

रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील मतदान कालावधीत उपलब्ध असेल: ई-व्होटिंगची सुरूवात २४ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. ई-व्होटिंगची समाप्ती २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलटद्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल. सदस्यांचे मतदान हक

कर ऑफ तारखेला म्हणजेच २० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्या पेड-अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिले आहे ते एजीएममध्ये भाग घेण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने मोजली जाईल, तथापि अशा सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती. जी नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच २० सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स धारण करते, ती ७ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये

नमुद केल्यानुसार रिमोट ई-व्होटिंगची प्रकिया अवलंबु शकते किंवा लॉगिन केडेन्शियल्स मिळवण्यासाठी मागणीचा ई-मेल <u>Evoting@nsdl.co.in</u> वर पाठवला जाऊ शकतो. • एजीएममध्ये ई-व्होटिंग: कंपनीने एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रदान करणे निवडले आहे जे व्हीसी/ओएव्हीएम प्लॅटफॉर्मसह एकत्रित केले आहे आणि त्यासाठी वेगळे लॉगिन आवश्यक नाही. एजीएम दरम्यान मीटिंगच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार ई-व्होटिंग विंडो सक्रिय केली जाईल आणि केवळ ते सदस्य/भागधारक जे एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना प्रतिबंधित केलेले नाही ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान

करण्यास पात्र असतील महर्षी गणात्रा, मे. महर्षी गणात्रा ॲण्ड असोसिएट्सचे प्रोप्रायटर, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची एजीएमपूर्वी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जर भागधारक/सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा/लॉग इनशी संबंधित काही शंका

contact@qmsmas.com पाठवू शकतात किवा Evoting@nsdl.co.in वर

किवा दुरध्वनी: ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७०००० वर संपर्क

डीमॅट भागधारकांना विनंती आहे की त्यांनी डीपीने विहित केलेले पालन करून संबंधित डीपीकडे डीमॅट होलिंडग्सच्या संदर्भात त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवा. लागू नाही (सर्व भागधारक डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत) ४. संपर्क माहिती:

असतील तर https://www.evoting.nsdl.com/ वर संपर्क करू शकतात किंवा श्री. राहुल राजभर यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ -२४९९७००० संपर्क साधू शकतात किंवा <u>Evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल लिहू शकतात. व्हीसी/ओपएव्ही जर भागधारक/सदस्यांना लॉग इन करण्याबाबत काही शंका असतील तर ते

३. ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्याची पध्दत:

करू शकता. बुक क्लोजर आणि लाभांश:

ई-व्होटिंग

द्वारे एजीएम

पढ़े नोटीस देण्यात आली आहे की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनसार. \_ सातव्या एजीएमच्या आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी लाभांश देयच्या उद्देशाने सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक शनिवार, सप्टेंबर २१, २०२४ पासून शुक्रवार, सप्टेंबर २७, २०२४ (दोन्ही दिवस समानेशक) पर्यंत बंद राहतील. सभासदांनी घोषित केल्यास लाभांश बुधवार, ऑक्टोबर ०२, २०२४ रोजी किंवा नंतर दिला जाईल. क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

तोरल जैलेश भदा

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण: मुंबई

एजीएस ट्रॅंझॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

(सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) कॉर्पोरेट कार्यालय, ॲक्सिस हाऊस, स्ट्रक्चर्ड असेट्स ग्रुप सी-२ वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०००२५

सूचनेसाठी शुद्धिपत्र

सदर लिलावाच्या सर्व इतर अटी आणि शर्ती जशास तसे राहील

NOTICE of 30th Annual General Meeting(AGM) through Video Ćonferencing and Other Audio Visual Means, Remote E-Voting Information & Book Closure Members are requested to note that the 30th Annual General Meeting (AGM) of Tokyo Finance Limite "Company") will be held on Monday 30th September, 2024 at 12.45 p.m. through Video conferencing

No.11/21 dated 15th January,2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations)

The notice of 30th AGM of the company will be available at the website of the company www.tokyofinance.in and on the website of the BSE Limited at/i/www.bseindia.com "ursuant to the section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of members and Share Transfer Book will remain closed from 23rd September, 2024 to 30th September,

Cut-off date for E-voting is 23rd September, 2024; The Company will provide the facility to its members to

For Tokyo Finance Limited Sd/- Haresh V. Shah

सीआयएनःएल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७ ७३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

अधिनियमाच्या कलम १०१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com बीएसई ची वेबसाईट

पुरवण्यासाठी कंपनीने आरटीए व्यवस्था केली आहे.

ह्या कालावधीत, एजीएमच्या सूचनेत वर्णन केलेल्या बाबींवर कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतात. त्यानंतर आरटीए कडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग झालेल्या भाग भांडवळातील त्यांच्या हिश्श्यांच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींग

राहण्यास पात्र असतील परंतु एजीएम मध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र नसतील.

धरुन) बंद राहतील.

अंकित पटेल

सीआयएन: एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ापासकाच्या अहवालासह घोषित निकाल कंपनीच्या संकेतस्थळावर compliance@cteil.com. तसेच पुव

गठवल्यानंतर, आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स ठेवले असल्यास, त्यांनी लॉगिन आयडी आणि पासवड मिळविण्यासाठी investorsupport@purvashare.com. वर विनंती पाठवावी. तथापि, जर त्यांची पुर्वा शेअररजिस्टेशन (इंडिया) प्रा. लिमिटेड सोबत ई-व्होटिंगसाठी नोंदणी झालेली असेल. तर ते त्यांच्या विद्यमान यज